



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभाग

वर्ष - ८, अंक - १२]

बुधवार, मार्च ६, २०१९ / फाल्गुन १५, शके १९४०

[पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

- वाचले.— (१) मुख्याधिकारी, नगरपंचायत, मुक्ताईनगर यांचे पत्र क्रमांक नपमु/जा.क्र./२८७/२०१८, दिनांक २९ ऑक्टोबर २०१८.
- (२) या कार्यालयाकडील नोटिस क्रमांक पालिका-३/कावि-६९४/२०१८, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८.
- (३) दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेली मा. जिल्हाधिकारी यांचेकडील सुनावणी.
- (४) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६ (१-ड) (अ) (ब).

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६९४/२०१८.— ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक १५ जुलै २०१८ रोजी झालेली असून, सदर निवडणुकीची मतमोजणी दिनांक २० जुलै २०१८ रोजी झालेली आहे.

तथापि, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत, मुक्ताईनगर यांचेकडे सादर करणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत, मुक्ताईनगर यांच्याकडे विहित मुदतीत सादर केले नसलेबाबत मुख्याधिकारी, नगरपंचायत, मुक्ताईनगर यांनी या कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे.

त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांचे म्हणणे मांडणेकामी उपोद्घातातील नमूद अ. क्र. २ अन्वये नोटिस देण्यात येऊन दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनावणी घेण्यात आली, परंतु सदर सुनावणीस सदरचे उमेदवार हे गैरहजर आढळले, तसेच त्यांनी त्यांचा लेखी खुलासाही या कार्यालयास सादर केलेला नाही.

यास्तव, पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती विहित मुदतीत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत, मुक्ताईनगर यांच्याकडे सादर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६ (१-ड) (अ) (ब) अन्वये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून (दिनांक २० जुलै २०१८ पासून) तीन वर्षासाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	उमेदवारांचे नाव
१	२
१	धनगर रविंद्र देविदास, राहणार मुक्ताईनगर
२	नाईक विजया दिपक, राहणार मुक्ताईनगर
३	बोदडे राजश्री विशाल, राहणार मुक्ताईनगर
४	खुरपडे पौर्णिमा पवन, राहणार मुक्ताईनगर
५	शाह जुबेर शाह निसार, राहणार मुक्ताईनगर
६	राणे रामचंद्र पुरुषोत्तम, राहणार मुक्ताईनगर
७	जाधव माधुरी आत्माराम, राहणार मुक्ताईनगर

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २८ नोव्हेंबर २०१८.